

**इग अलर्ट ११/९८**

(केवल डॉक्टर व फार्मसिस्टसाठी)

(सुखी लसणीची पावडर कोलेस्ट्रॉल विरुद्ध प्रभाव करत नाही व हे क्योलिक आणि अन्य उत्पादनांनाही लागू आहे.)

**उच्च कोलेस्ट्रॉल पातळीविरुद्ध लसूण (क्वाई इ.)**

मात्र, प्रतिदिन 900 मिलिग्रॅमचा सुख्या लसूण पावडरचा डोस सहा महिन्यांपर्यंत घेऊनही प्लेसबोहून अधिक चांगल्या प्रकारे उच्च कोलेस्ट्रॉल पातळी कमी झाली नाही. हा लिटवर एजी द्वारा प्रायोजित मध्यम हायपर कोलेस्टेरोलेमिया असलेल्या 115 रुग्णांवर केलेल्या दुहेरी अज्ञात अध्यनाचा परिणाम आहे ज्यात 300 मिग्रॅ लसूण पावडर गोळीच्या रूपात किंवा प्लेसबो दिवसातून तीन वेळा सहा महिन्यांसाठी दिली गेली होती.

मूळ:

(नील, एच.ए.डब्ल्यू. एट अल: जे. रॉय. कोल. फिझिशियन्स लंडन 30 (1996), 329, बेगलहोल, आर.: लॅन्सेट 348 [1996], 1186).

**स्वतंत्र लिंक: क्लिनिकल स्टडी**